



## उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग

ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.

मुख्यकार्यालय, तांडा गला, उल्हासनगर-४२१००३ जिल्हाटाणे, महाराष्ट्र  
Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421003 Dist Thane, Maharashtra  
Tel No:- ९५२५१-२७२०१६/१२५ Ext. No. २३८ Fax No:- ९५२५१-२७२०१४



जा. क. उमपा/कर विभाग/ यू१/१२२/ २२

दि. १८/०१/२०२२

### प्रस्तावना

उल्हासनगर महानगरपालिका कर आवश्यकीय पुस्तकात क्र. 03AO021854500 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोगानार्थ कर देण्यास प्रथम, पात्र व्यक्ती म्हणुन श्री.बसवराज हनुमान्थापा मदकाळि अशी नोंद आहे.

श्री.बसवराज हनुमान्थापा मदकाळि, २०१.ए—विंग.ए—रिजन्सी अँन्टालिया विल्डिंग, उल्हासनगर-१, यांनी ठोकन न. ४१२०२२०००२१३०१ दिनांक ३०/११/२०२२ रोजीचे पत्रान्वये ते स्वतः माजी सैनिक असल्याने शासन निर्णयानुसार त्यांचे नावाचर असलेला मिळकतीस मालमत्ता करात सवलत देणेवाबत कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्र सादर केली आहेत.

१. महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन, सैनिक कल्याण विभाग, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे व पालघर यांचेसार्फत नं. 1947/2SWO-12/2020/1912 dt 29 NOV 2022 अन्वये मालमत्ता सुट देणेवाबत जारी करण्यात आणेहे पात्रात प्रमाणपत्राची प्रत.
२. वर्ष २०२१-२०२२ अखेर मालमत्ता कराची मकीत देणी नसलेबाबतचे प्रमाणपत्र.
३. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, तहसिल कार्यालय, ठाणे जिल्हा, यांचे मार्फत श्री.बसवराज हनुमान्थापा मदकाळि यांचे नावे दिनांक ०२/०७/१९८५ रोजी देण्यात आलेले वय, राष्ट्रीयत्व, व अधिवास प्रमाणपत्राची प्रत.

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र.संकिर्ण २०२०/प्र.क्र.१०१/भाग—२/ का.२८ दिनांक २३/११/२०२० नुसार मा. बाळासाहेब ठावळे माजी सैनिक सम्मान योजना ( माजी सैनिक व सैनिक विधवा/पत्नी यांना मालमत्ता करातुन सुट ) विहीत करण्यात आली आहे.

उक्त योजनेअंतर्गत मालमत्ता कर माफीस पात्र ठरणाऱ्या व्यक्तीने खालीलप्रमाणे अटीची पुरता करणे आवश्यक आहे.

१) या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सध्य माजी सैनिक महाराष्ट्र राज्यात जन्मलेला असावा किंवा महाराष्ट्र राज्याचा किमान १५ वर्षे सलग रहिवासी असावा, त्याकरिता त्याने सक्षम प्राधिकाऱ्याकडून अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

२) अशा कंरमापीस पात्र ठरणाऱ्या व्यक्तीने जिल्हाच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

उल्हासनगर महानगरपालिका कर आवश्यकीय पुस्तकात क्र. 03AO021854500 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोगानार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणुन श्री.बसवराज हनुमान्थापा मदकाळि अशी नोंद असून त्यांनी मालमत्ता करात सुट देणेकामी अधिवास प्रमाणपत्र व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे यांचेकडील पात्रात प्रमाणपत्र सादर केले आहे. तसेच वर्ष २०२१-२०२२ पर्यंत कराचा भरणा केला आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १२८—अ मधील तरतुदीनुसार मालमत्ता करांत पाणीपट्टी, पाणीपुरवठा लाभकर, विशेष, मार्गफाई कर, सर्वसाधारणकर (अग्निशमन करासह), महानगरपालिका शिक्षणकर, पथकर, या करांचा समावेश आहे. त्याच महानगरपालिका मालमत्ता कराचे विलात शासकीय शिक्षणकर व रोजगार हमी उपकर, मोठ्या निवासी जागेवरील कर व वृक्ष कर इ. समाविष्ट आहेत. त्यापैकी,

अ) “ शिक्षणकर व रोजगार हमी उपकर ” या कराची आकारणी महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी उपकर अधिनियम १९६२ अंतर्गत करण्यात येते.

ब) “ मोठ्या निवासी जागेवरील कर ” या कराची आकारणी महाराष्ट्र इमारतीवरील ( मोठ्या निवासी जागासह ) ( पुन्हा अधिनियम करणे ) अधिनियम १९७०, मर्बी न तरतुदीनुसार करण्यात येते.

क) “ वृक्ष कर ” या कराची आकारणी नागार ( नागरी क्षेत्र ) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ मधील तरतुदीनुसार करण्यात येते.

वरीलप्रमाणे अ, ब, क मध्ये नमुद कर महानगरपालिका अधिनियमातील कलम १२८—अ मधील तरतुदीनुसार मालमत्ता करांत येत नाहीत.

सर्वत्र, महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.संकिर्ण २०२०/प्र.क.१०१/भाग -२/ का.२८ दिनांक २३/११/२०२० नुसार मा. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सम्मान योजना (माजी सैनिक व सैनिक विधवा/पत्नी यांना मालमत्ता करातुन सुट) अंतर्गत उल्हासनगर महानगरपालिका कर आकारणी पुस्तकात क्र. 03AO021854500 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता चालू आर्थिक वर्ष २०२२-२०२३ मध्ये शासकिय शिक्षण कर व वृक्ष कर वगळता उर्वरित मालम ता करात सूट देवून सुधारित विल जारी करण्यात आली आहे.

यास्तव मी खालीलप्रमाणे आदेश पारीत न घेत आहे.

### आदेश

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.संकिर्ण २०२०/प्र.क.१०१/भाग -२/ का.२८ दिनांक २३/११/२०२०, नुसार मा. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सम्मान योजना (माजी सैनिक व सैनिक विधवा/पत्नी यांना मालमत्ता करातुन सुट) 'अंतर्गत उल्हासनगर महानगरपालिका कर आकारणी पुस्तकात क्र. 03AO021854500 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता चालू आर्थिक वर्ष २०२२-२०२३ मध्ये शासकिय शिक्षण कर व वृक्ष कर वगळता उर्वरित मालम ता करात सूट देवून सुधारित विल जारी करावे.

18(01/३)  
(प्रियंका राजपूत)  
उपआयुक्त (कर)  
उल्हासनगर महानगरपालीका

प्रत:-

१. सिस्टम मैनेजर, माहितीतंत्रज्ञान विभाग
२. श्री. वसवरांज हनुमान्यापा मदकाल,  
९०१, ए-विंग, ए-रिजन्सी अॅन्टालिया विल्डींग,  
उल्हासनगर-१

## उल्हा सनगर महानगरपालिका

मालमत्ता कर विभाग, युनिट क.१/१२२२  
दिनांक ११/१२/२०२२

विषय:— मा. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना ( माजी सैनिक व सैनिक विधवा/पत्नी यांना मालमत्ता करातुन सुट) अंतर्गत मालमत्ता क्र. 03AO021854500 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीस मालमत्ता करात सुट देणेवाबत.

### सादर

उल्हा सनगर महानगरपालिका वर ॲग्राण्टी पुस्तकात क. 03AO021854500 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणुन श्री. वसवराज हनुमान्यापा मदकाळ अशी नोंद आहे.

श्री. वसवराज हनुमान्यापा मदकाळ, ००१, ए—तिंग, ए—रिजन्सी अँन्हालिया बिल्डींग, उल्हा सनगर—१ यांनी टोकन न. ४१२०२२०००२१३०२ दिनांक १०/११/२०२२ रोजीने पत्राव्यये ते स्वतः माजी सैनिक असल्याने शासन निर्णयानुसार त्यांने नावावर असलेला मिळकतीस मालमत्ता करात सबलत देणेवाबत कब्जविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्र सादर केले आहेत.

१. महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन, सैनिक कल्याण विभाग, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे व पालभर याचेमार्फत नं. 1947/25WO-12/2020/1912 dt 29 NOV 2022 अन्वये मालमत्ता सूट देणेवाबत जागी करण्यात आले ले पात्रता प्रमाणपत्रानी प्रत.

२. वर्ष २०२१-२०२२ अखेर मालमत्ता कराची रकीत देणी नसलेबाबतचे प्रमाणपत्र.

३. तहसिलदार तथा कार्यकारी दंडांशी नारी, तहसिल कार्यालय, ठाणे जिल्हा, यांचे मार्फत श्री. वसवराज हनुमान्यापा मदकाळ यांचे नावे दिनांक: ०२/०७/१९८५ रोजी देण्यात आलेले वय, राष्ट्रीयत्व, व अधिवास प्रमाणपत्राची प्रत.

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन निगां, शासन निर्णय क्र. संकिर्ण २०२०/प्र. क्र. १०१/भाग -२/ का. २८ दिनांक २३/११/२०२० नुसार मा. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना ( माजी सैनिक व सैनिक विधवा/पत्नी यांना मालमत्ता करातुन सुट) विहीत करण्यात आली आहे.

उक्त योजनेअंतर्गत मालमत्ता कर माजीस पात्र ठरणाऱ्या व्यक्तीने खालीलप्रमाणे अटींची पुरता करणे आवश्यक आहे.

१) या योजनेचा लाभ मिळायासाठी सदर माजी सैनिक महाराष्ट्र राज्यात जन्मलेला असावा किंवा महाराष्ट्र राज्याचा किमान १५ वर्षे सलग रहिवासी इसावा. त्याकरिता त्याने सक्षम प्राधिकाऱ्याकडून अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

२) अशा करमाफीस पात्र ठरणाऱ्या व्यक्तीने जिल्हासाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

उल्हा सनगर महानगरपालिका कर आग्राणी पुस्तकात क. 03AO021854500 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता मालमत्ता वर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणुन श्री. वसवराज हनुमान्यापा मदकाळ अशी नोंद असून त्यांनी मालमत्ता करात सुट देणेकामी अधिवास प्रमाणपत्र व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे यांचेकडे ले पात्रता प्रमाणपत्र सादर केले आहे. तसेच वर्ष २०२१-२०२२ पर्यंत कराचा भरणा केला आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम तील कलम १२८-अ मधील तरतुदीनुसार मालमत्ता करात पाणीपट्टी, पाणीपुरवठा लाभकर, विशेष गोपनीयांक देण्यासाठी कर, सर्वसाधारणकर (अर्गिनशमन करासह), महानगरपालिका शिक्षणकर, पथकर, या कराचा समावेश आहे. तसेच महानगरपालिका मालमत्ता कराचे बिलात शासकिय शिक्षणकर व रोजगार हमी उपकर, मोठ्या जागांसाठी जागेवरील कर व वृक्ष कर इ. समाविष्ट आहेत. त्यापैकी,

अ) “ शिक्षणकर व रोजगार हमी उपकर ” या कराची आकारणी महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी उपकर अधिनियम १९६२ अंतर्गत करण्यात रोजगार हमी उपकर आहेत.

ब) “ मोठ्या निवासी जागेवरील कर ” या कराची आकारणी महाराष्ट्र इमारतीवरील ( मोठ्या निवासी जागांसह ) ( पुन्हा अधिनियम करणे ) अभियांत्रियग १०७० मधील तरतुदीनुसार करण्यात येते.

क) "वृक्ष कर" या कराणी आकाणी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम  
१९७५ मधील गरुदीनुसार करायात गेते.

वरीलप्रमाणे अ.व.क मध्ये नमूद कर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कंलम १२८—अ. मधील  
तरपूदीनुसार मालमत्ता करात येत नाहीत.

संबंध, महाराष्ट्र शासन, सामान्य शासन विभाग, शासन निर्णय क्र.संक्रिया २०२०/प्र.क्र.१०१/भाग  
—२/ का.२८ दिनांक २३/११/२०२० : सार मा. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना (माजी  
सैनिक व सैनिक विधवा/पत्नी यांना गलमत्ता करातुन सुट), अंतर्गत उल्हासनगर महानगरपालिका कर  
आकारणी पुस्तकात क. ०३A0021854500 अन्ये नोंद असलेल्या मिळकतीकरीता चालू आर्थिक वर्ष  
२०२२—२०२३ मध्ये शासकीय शिक्षण कर व वृक्ष कर वगळता उर्वरित मालमत्ता करात सूट देवून सुशारित  
बिल जारी करणेसाठी शिफारस करायात येत आहे.

मंजुरीकरीता सादर.

(वैशाली चोळारी)  
लिपीक

(दयाशम डोभाळे)  
कर निधारिक युनिट क्र.१

(उम्मत लुल्ला)  
उप कर निधारिक व संकलक, युनिट क्र.१ ते ४

(जेठानंद करमवंदानी)  
कर निधारिक व संकलक

As proposed

\_\_\_\_\_ (प्रियक राजपुत)  
उपआयुक्त (कर)